

22nd June, 2021

To,
BSE Limited
Corporate Relations Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Reg: Security Code No: 511644

Security ID: OMEGAIN

Sub: Outcome of the Board Meeting held on 22nd June, 2021

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to the provisions of Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we wish to inform you that the Board of Directors of the Company at its meeting held on 22nd June, 2021 inter-alia, considered the following businesses among others:

 Approved the Audited Financial Results of the Company along with the Liabilities for the Quarter and Year ended on 31st March, 2021.

Pursuant to the provisions of Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the following:

a) Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021 along with the Statement of Assets and Liabilities as at 31st March, 2021 and Statement of Cash Flow for the year ended on that date.

Mumbai

- Auditors Report on the Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021.
- c) Declaration for Unmodified Opinion on Auditors Report.

The meeting of the Board of Directors commenced at 3:30 P.M. and concluded at 4:30 P.M.

Kindly take a note of the same and acknowledge.

Thanking you,

Yours faithfully,

For Omega Interactive Technologies Limited

Shonette Misquitta

& Misquitta

Company Secretary and Compliance Officer

M. No.: A57825

Encl: A/a

## DESAI SAKSENA & ASSOCIATES Chartered Accountants

Laxmi Building

 1st Floor
 Tel : 66261600

 Sir P.M. Road, Fort
 Fax : 66261617

Mumbai - 400001 Email: contact@dsaca.co.in

Website: www.dsaca.co.in

Independent Auditor's Report on Audited Quarterly Financial Results and Year to Date Results of the Company Pursuant to the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended

## TO THE BOARD OF DIRECTORS OF OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED

## Report on the audit of the Financial Results

## Opinion

We have audited the accompanying quarterly financial results of **OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED** (the "Company") for the quarter ended March 31, 2021 and for the year ended March 31, 2021, attached herewith, being submitted by the company pursuant to the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations").

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us these financial results:

- i. are presented in accordance with the requirements of Regulation 33 of the Listing Regulations in this regard; and
- ii. give a true and fair view in conformity with the recognition and measurement principles laid down in the applicable accounting standards ("Ind AS") and other accounting principles generally accepted in India of the net profit and other comprehensive income and other financial information for the quarter ended March 31, 2021 as well as for the year ended March 31, 2021.

## **Basis for Opinion**

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) specified under section 143(10) of the Companies Act, 2013 (the Act). Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Results section of our report. We are independent of the Company in accordance with the Code of Ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial results under the provisions of the Companies Act, 2013 and the Rules thereunder, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with

these requirements and the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

## Management's Responsibilities for the Financial Results

The year ended financial results have been prepared on the basis of the audited annual financial statements. The quarterly financial results are derived figures between the audited figures in respect of the year ended March 31, 2021 and the published year-to-date figures up to December 31, 2020, being the date of the end of the third quarter of the current financial year, which were subject to limited review.

The Company's Board of Directors are responsible for the preparation of these financial results that give a true and fair view of the net profit and other comprehensive income and other financial information in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Act read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the Listing Regulations. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Company and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial results that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial results, the Board of Directors are responsible for assessing the Company's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless the Board of Directors either intends to liquidate the Company or to cease operations, or has no realistic alternative but to do so

The Board of Directors are also responsible for overseeing the Company's financial reporting process.

## Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Results

Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial results as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial results.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial results, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit
  procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of
  expressing an opinion on the effectiveness of the company's internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by the Board of Directors.
- Conclude on the appropriateness of the Board of Directors' use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Company's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial results or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Company to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial results, including
  the disclosures, and whether the financial results represent the underlying transactions
  and events in a manner that achieves fair presentation.

Materiality is the magnitude of misstatements in the Financial Results that, individually or in aggregate, makes it probable that the economic decisions of a reasonably knowledgeable user of the Financial Results may be influenced. We consider quantitative materiality and qualitative factors in (i) planning the scope of our audit work and in evaluating the results of our work; and (ii) to evaluate the effect of any identified misstatements in the Financial Results.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

## Other Matter

The Financial results includes the results for the quarter ended March 31, 2021 being the balancing figure between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2021 and the published unaudited year-to-date figures up to the third quarter of the current

financial year, which were subject to a limited review by us, as required under the Listing Regulations.

## For Desai Saksena & Associates

**Chartered Accountants** 

FRN: 102358W

Digitally signed by Shashank Narendra Desai Date: 2021.06.22 14:05:17+05'30' Shashank Narendra

Desai

## Dr. S.N. Desai

Partner

Membership No.: 032546 UDIN: 21032546AAAABP4851

Place : Mumbai

Date: 22<sup>nd</sup> June 2021





## Statement of Assets and Liabilities as at March 31, 2021

(Amount in INR)

		(Audited)				
Sr. No.	Particulars	As at	As at			
		March 31, 2021	March 31, 2020			
	ASSETS					
1	Non - Current Assets					
	(a) Financial Assets					
	(i) Loans	7,000,000	6,250,000			
	(b) Other non current assets	130,233	201,983			
2	Current Assets	1 1				
	(a) Financial Assets	1				
	(i) Cash and Cash Equivalents	434,665	942,365			
	(ii) Loans	4,000	24,500			
	(iii) Other Financial Assets	481,507	556,045			
	Total Assets	8,050,405	7,974,893			
	Equity and Liabilities					
1	Equity					
	(a) Equity Share Capital	5,000,000	5,000,000			
	(b) Other Equity	2,996,104	2,908,898			
2	Liabilities					
	(I) Current Liabilities	1 1				
	(a) Financial Liabilities					
	(i) Other Financial Liabilities	45,026	25,670			
	(b) Other Current Liabilities	9,275	40,325			
	Total Equity and Liabilities	8,050,405	7,974,893			

For Omega Interactive Technologies Limited

Krishan Kumar Rathi Managing Director

DIN: 00156061



Date: June 22, 2021

Place: Mumbai

Regd. off.: 402, 4th Floor, Vaastu Darshan, 'B' Wing, Azad Road, Andheri (E), Mumbai - 400 069. Tel.: 6555 5215, E-mail: omegainteractive.technologies@gmail.com



## Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2021

(Amount in INR)

			Quarter Ended		Year En	ded
. No.	Particulars	31/03/21	31/12/20	31/03/20	31/03/21	31/03/20
		(Audited)	(Un - audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Income					
	a) Revenue from operations	598,617	325,329	1,250,000	1,360,366	1,650,00
	b) Other Income	147,412	133,425	138,717	544,022	617,82
	Total Income (a+b)	746,029	458,754	1,388,717	1,904,388	2,267,82
2	Expenses		100,101	-	-,,	2,207,02
	a) Employee benefits expense	508,505	287,607	309,664	1,213,604	1,246,16
	b) Other expenses	156,595	156,347	176,669	574,278	923,17
	Total Expenses (a+b+c+d+e+f+g)	665,100	443,954	486,333	1,787,882	2,169,33
3	Profit/ (Loss) Before Tax (1-2)	80,929	14,800	902,384	116,506	98.49
4		00,929	14,000	902,304	110,500	90,49
4	Tax expense	24 200		24.000	20.200	24.00
	(i) Current Tax	24,300		24,800	29,300	24,80
	(ii) Excess provision for Tax of earlier periods written back	-		-	4	(3
	Total Tax Expense (i+ii+iii)	24,300	-	24,800	29,300	24,77
5	Profit / (Loss) for the period (3-4)	56,629	14,800	877,584	87,206	73,72
6	Other Comprehensive Income					
	(i) Items that will not be reclassified to statement of Profit			- 1		
	and Loss					
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified					
	to statement of Profit and loss					
	(iii) Items that will be reclassified to statement of profit and		100			
		ē.	2			
	loss			1 1		
	(iv) Income tax relating to items that will be reclassified to	(*			-	
_	statement of Profit and loss					
7	Total Other comprehensive income (net of tax) (i+ii+iii+iv)	- 4	-		-	-:
8	Total Comprehensive income for the period (5+7) (comprising					4174 7170
0	income for the period)	56,629	14,800	877,584	87,206	73,72
9		5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,00
	Paid-up Equity Share Capital -Face Value of Rs. 10/-each	3,000,000	3,000,000	3,000,000	3,000,000	3,000,00
10	Reserves Excluding Revaluation Reserve as per balance sheet			-	2,996,104	2,908,89
	of previous accounting year					4
11	Earnings Per Share (EPS) (Rs.)					
	Basic	0.11	0.03	1.76	0.17	0.
	Diluted	0.11	0.03	1,76	0.17	0.:
	Notes:					
1	The above audited financial results for the quarter and year ende	ed March 31, 2021	have been reviewed l	by the Audit Commi	ttee and subsequent	ly approved by t
	Board of Directors in their respective meeting held on 22nd June					
2	The second is the basis of the second in	ludia adamata ana	f ft	avofora thara is only	u ana ronaetable ane	rating sagment
2	The company is engaged in the business of software services inc	1.5			y one reportable ope	rating segment.
-	Hence, disclosures required by Indian Accounting Standard - 108		The first of the f	The State of the S		
3	The Audited financial results are in accordance with the Indian A					
	with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rule	s, 2015 and Compa	inles (Indian Account)	ing Standards) (Ame	nament Kules), 2016	<u> </u>
4	Figures for the quarter ended March 31, 2021 and corresponding	quarter ended in	the previous year as r	reported in these fin	ancial results are the	balancing figur
7	in respect of full financial year and year to date figure upto end of					
	respect of full financial year and year to date figure upto end of relevant financial year had only been reviewed and not subject to	and the same of th	ne relevant financial	year. Also the ligure	apto the end of th	i u quarter or th

For Omega Interactive Technologies Limited

Place: Mumbai Date: June 22, 2021 Krishan Kumar Rathi Managing Director DIN: 00156061

Regd. off.: 402, 4th Floor, Vaastu Darshan, 'B' Wing, Azad Road, Andheri (E), Mumbai - 400 069. Tel.: 6555 5215, E-mail: omegainteractive.technologies@gmail.com



## STATEMENT OF CASH FLOWS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021

(Amount in INR)

Particulars	2020-21	2019-20
CASH FLOWS FROM OPERATING ACTIVITIES:		
Profit/(Loss) before income tax from:	116,506	98,495
Adjustments for:		
Interest income classified as investing cash flows	(520,548)	(617,828)
Change in operating assets and liabilities:		
(Increase)/ Decrease in other assets	100	*
(Increase)/ Decrease in financial assets	20,500	(24,500)
Increase/ (Decrease) in other financial liabilities	19,356	(315,858)
Increase/ (Decrease) in other liabilities	(31,050)	(49,175)
Cash generated from operations	(395,236)	(908,866)
Less: Income taxes paid	42,450	(161,503)
Net cash inflow from operating activities	(352,786)	(1,070,369)
CASH FLOWS FROM INVESTING ACTIVITIES:		
Loans to others	(750,000)	1,000,000
Interest received	595,086	649,033
Net cash outflow from investing activities	(154,914)	1,649,033
Net increase (decrease) in cash and cash equivalents	(507,700)	578,664
Cash and Cash Equivalents at the beginning of the financial year	942,365	363,701
Cash and Cash Equivalents at end of the year	434,665	942,365
Reconciliation of cash and cash equivalents as per the cash flow statement:		
Cash and cash equivalents as per above comprise of the following:		
Cash and cash equivalents	21.789	187,316
Balances with banks on current accounts	412,876	755,049
Balances per statement of cash flows	434,665	942,365

## Note:

The above cash flow statement has been prepared under the 'Indirect Method' as set out in the Ind AS 7 on 'Statement of Cash Flows'.

For Omega Interactive Technologies Limited

Place: Mumbai Date: June 22, 2021 Krishan Kumar Rathi Managing Director DIN: 00156061

Regd. off.: 402, 4th Floor, Vaastu Darshan, 'B' Wing, Azad Road, Andheri (E), Mumbai - 400 069. Tel.: 6555 5215, E-mail: omegainteractive.technologies@gmail.com



22nd June, 2021

To,
BSE Limited
Corporate Relations Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Reg: Security Code No: 511644

Security ID: OMEGAIN

Sub: Declaration in respect of Regulation 33(3)(d) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the provisions of Regulation 33(3)(d) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended by SEBI Notification No. SEBI/ LAD-NRO/GN/2016-17/001 dated 25th May, 2016 and SEBI Circular No. CIR/CFD/CMD/56/2016 dated 27th May, 2016 we hereby confirm that the Audit report issued by M/s Desai Saksena & Associates, Chartered Accounts, (FRN: 102358W), Mumbai on the Audited Financial Results of the company for the quarter and year ended 31st March 2021 is with Unmodified Opinion.

Mumbal

Kindly take a note of the same and acknowledge.

Thanking you

Yours faithfully,

For Omega Interactive Technologies Limited

Shonette Misquitta

8. Misquitte

Company Secretary and Compliance Officer

M. No.: A57825

NOTICE

Late Mr. HARIKRISHNA MATHURBHA AHIR, was the owner of 1/3rd share in Flat no. C/604, Sixth floor, Sunshine Tower Co-op. Hsg. Soc. Ltd., Building No 6, situated at village Diwanman, Suncity Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Mr. HARIKRISHNA MATHURBHAI AHIF expired on 23/04/2021 and his legal heirs 1. Smt. JASU HARIKRISHNA AHIR 2 Mrs. LABHUBEN MATHURBHAI AHIF executed Release Deed, reg. vide document no. Vasai-1/5839/2021 and released their share in the said propert in favour of 1. Mr. MAYUR MATHURBHA AHIR & 2. Mr. MATHURBHA ARJANBHAI AHIR. The society intends to transfer the 1/3rd shares of Late Mr Harikrishna Mathurbhai Ahir in the name of 1. Mr. MAYUR MATHURBHAI AHIR 8 2. Mr. MATHURBHAI ARJANBHAI AHIF who are the co-owners of the said flat Claims / Objections are also invited from the heir or heirs or other claimants Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 day from the publication of this notice, with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, or to us at the below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the shares and interest of the deceased member in the Capital/property of the society and title of the said property shall be transferred and construed to be clear in the name of 1. Mr MAYUR MATHURBHAI AHIR & 2. Mr MATHURBHAIARJANBHAIAHIR.

Adv. Parag J. Pimple
S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palgha Mob · 9890079352 Place: Vasai Road (W) Date: 23/06/2021

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MR ANWAR A SHAIKH (ANSARI) & MRS JAMILA A ANSARI, members of Tulip "D" Wing Co-Op Hsg. Society Ltd. having address at Gaura Valley Complex, Near GCC Club, Hatcase Mira Road (E), Dist. Thane - 401107 and holding flat No. D/403 in the building of the society, died on 06.05.2021 & 21.09.2015 without making nomination. Now MF PARVEZ AKHTAR ANWAR HUSAIN ANSARI son of deceased member applie for 100% membership of the society agains the said flat That as per Bye Laws of the society hereb

invites claims or objections from the heir of heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support o his/her/their/claims/objections for transfer of share and interest of the decease members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws o the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the dat of expiry of its period.

Adv. Saroj B Sharma S.B.S. LEGAL

B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital Behind Rathod General Store, Mira Bhayander Road, Bhayander (E Thane – 401105 **Date:** 23/06/2021

## PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public that Original Allotment Letter issued by

Maharashtra Housing and Area Development Authority to SHRI CHANDULAL BARSATI DHOBI fo residential property mentioned in the schedule hereto, has been lost/misplaced by MR. SUHAS GANGARAM BHARADI and is not traceable. The Complaint of same has been lodged at Charkop Police Station on 22/06/2021. Lost Report No 3065/2021.

All persons are hereby informed not t deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. Any person having any right title, interest, claim, demand or objection of any nature whatsoever in respect of the said room, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to th undersigned at 612/B-20. Anita CHS Ltd. Sector-6, Road RSC-52, Charkop, Kandivl West, Mumbai - 400067 within 15 days from the date of publication hereof, failing which claims if any raised thereafter, shall be deemed to have been given up or waived off.

## **SCHEDULE**

DESCRIPTION OF THE PROPERTY ROOM NO. B - 14 in CHARKOP (1) HINDU FRIENDS CO-OP HSG. SOC. LTD situated at PLOT NO. 542, SECTOR - 5 ROAD RSC - 55, CHARKOP, KANDIVLI (WEST), MUMBAI - 400 067 admeasuring 25 sq. mtrs. Built-up of Village: Kandivli Taluka: <mark>Borivali, Mumbai Suburba</mark>r District.

Date: 23.06.2021 Nitesh D. Achrekar Place: Mumbai Advocate

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public at large that my Client Lakhamshi Jethabhai Pasad is the owner of Said immovable property. He hereby Intend to sale said property to Sachin Gopikishan Bagdi.

My Client has purchased shop from Vinodkumar Lalji Nandu on 31st July 1988 had share certi, no. 23 of regd. society No. BOM/ HSG/15/67 of 84/85. Same was Purchased On 10th August 1985 from Dipti Builder, Anmol Shop No.1(3), Fonesca House, Gokhle Rd. North Dadar, Mum-28, Originals were Misplaced and Police Complain and Affidavit of the same is with my cllient.

Any/ All person/s and/ or Financial Institution/s having, claiming any right, title, benefit and/ or interest whatsoever in respect of the below mentioned shop, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, possession, inheritance, lien, easement, bequest or otherwise howsoever, is/ are hereby required to make the same known in writing, along with notarized true copies of all documents in support of the claim to Advocate CHANDRASHEKHAR KANOJIA Shop No. 1, The Great Indira Nagar, Marol Pipe Line, A. K Rd., Nr. Siddhivinayak Mandir Andheri (East), Mum- 59. Mobile: 8976973370, 9022223370 within a period of 14 days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/ or interest if any, considered to have been waived and/ or abandoned without any further notice. SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT Shop No. 7, Gr. Flr. admeasuring 245 Carpet. Andheri Trupti Co-Op. Hsg. Soc. Ltd., Kanhoji Angre Rd., Koldongri Lane 2. Sahar Rd., Andheri (E), Mumbai 69. The said plot of land being lying and situated at Village Vileparle Taluka Andheri, bearing CTS No. 98. or thereabouts in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban District. Sd/- Ad. Chandrashekhar Kanojia Dt: 23-06-21 Place: Mumbai.

## **OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED** CIN: L67120MH1994PLC077214

S	Statement of Audited Financial Results for the Quarter & Year Ended March 31, 2021								
	(Amount in INR)								
		Quarter Ended		Year Ended					
	Particulars			31/03/2021					
Н		(Audited)	, ,	(Audited)	(Audited)				
1	Total Income from operations	746,029	1,388,717	1,904,388	2,267,828				
2	Net Profit for the period (before tax,	80,929	902,384	116,506	98,495				
	Exceptional and/or Extraordinary Items)								
3	Net Profit for the period before tax (after	80,929	902,384	116,506	98,495				
	Exceptional and/or Extraordinary Items)								
4	Net Profit for the period after tax (after	56,929	877,584	87,206	73,725				
	Exceptional and/or Extraordinary Items)								
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit for the period (after tax)	56,629	877,584	87,206	73,725				
	& Other Comprehensive Income (after tax)]								
6	Equity Share Capital	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000				
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	2,996,104	2,908,898				
Ш	as shown in Audited Balance Sheet of the								
	previous year								
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)								
Ш	(for continuing and discontinuing operation)								
	1. Basic:	0.11	1.76	0.17	0.15				
	2. Diluted:	0.11	1.76	0.17	0.15				
N	Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results								

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annualy Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and also the Company's Website http://www.omegainteractive.net/ For Omega Interactive Technologies Limited

Krishan Kumar Rathi Place: Mumbai Managing Director Date: June 22, 2021 DIN: 00156061

PUBLIC NOTICE

By this public notice it is informed that AMARLAL MURLIDHAR LUND (PAN CARD NO. ABXPL7884R) had JOINTLY purchased Residential premises being Flat No. 703/B-wing on 7th Floor in Project "MID TOWN AVENUE". 'MID TOWN AVENUE CO-OP HSG. SOCIETY LTD", situated at Survey No 12/1/B, 15/1 & 2 , At village Barave, Near Godrej Hill Road, Kalyan (W), Pin code: 421 301, District: Thane, State: Maharashtra, having carpet area of about 35.78 Square meters + 5.29 Sq. Meters Open Terrace", within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation nolding full rights, interests and Title over the said Property; Kalyan Wes and Registration District- Thane; hereinafter called the said 'PROPERTY' holding full right, title and interest in the said PROPERTY, Self-contained with Electricity.

The said FLAT was purchased from MARUTI REALTIES, a partnership firm having <u>its office at Royal Marbles, Opposite : Barrack No. 1138, Follower</u> Lane Chowk, Kalyan Ambernath Road, Ulhasnagar-3, through its Partner SHRI VINOD T. SACHANANDANI: hereinafter referred to as the 'BUILDERS/DEVELOPERS/PROMOTERS', by way of Agreement for Sale registered in the office of Sub Registrar Registered under Serial No. 5668/2016 with the Office of the Sub-Registrar of Assurances at KALYAN-2 on 01-09-2016 and by paying appropriate stamp duty and by aying appropriate entire consideration amount.
Thereafter the First Owner AMARLAL MURLIDHAR LUND died on 09-01-2019

eaving behind the said legal heirs, (1) MAYA AMARLAL LUND (WIFE), (2) SUNIL AMARLAL LUND (SON), (3) KOMAL SANTOSH ROHRA, having maiden name as **JYOTI AMARLAL LUND** (DAUGHTER) who are only Legal heirs of he said Deceased AMARLAL MURLIDHAR LUND.

Now the legal heirs SUNIL AMARLAL LUND and KOMAL SANTOSH ROHRA having maiden name as <u>JYOTI AMARLAL LUND</u>, have given express consent and no objection to <u>MAYA AMARLAL LUND</u> to get the **100 % shares** of the Deceased and thus get the Complete ownership of the said

If any person/persons, institution, bank or any financial institution for any purpose has objection for the said Legal heirs, they are hereby called upon to below mentioned Advocate within 14 days of publishing of this

Add: 3, Shankar Niwas, Syndicate, Murbad Road, Kalyan(W). - Pin Code-421301. Place: KALYAN Date: 22/06/2021 Adv Bharat H. Parwani

Particulars

Total income from operations & other revenue

Net Profit / (Loss) for the period before tax

(after Extraordinary items)

Equity Share Capital

Date: 22.06.2021

No

Diluted

Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinal

Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)

comprising profit/(loss) for the period (after tax)

and other comprehensive income (after tax)]

eserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Balance Sheet of previous year)

(for continuing and discontinued operations)

Directors in their meeting held on 22nd June, 2021.

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Net Profit / (Loss) for the period before tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after

Exceptional and/or Extraordinary Items)

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit / (Loss) for the period (after

tax) & Other Comprehensive Income (after tax)

Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for

continuing and discontinued operations)

Exceptional and / or Extraordinary Items

Total Income from Operations

**Equity Share Capital** 

previous vear

1. Basic:

Earnings Per Share (of 10/- each)

**Shamrock Industrial Company Limited** 

Regd off: No. 83-E,Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 E-mail Id - shamrockfin@gmail.com, website: www.shamrockindustrial.wordpress.com

CIN: L24239MH1991PLC062298 | Tel. No.: 022 40778884 - 60 Fax No.: 022 24983300 EXTRACT OF ANNUAL AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

31ST MARCH 2021

BSE CODE: 531370

Ended

31st March

2021 (Audited)

0.88

-17.62

-17.62

-17.62

0.00

0.00

-0.32

The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2021 have been reviewe by Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Auditors, Audit Committee in the Auditors, Audit Committee in the Audit Comm

The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of

the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com).

THE RUBBER PRODUCTS LIMITED

CIN: L25100MH1965PLC013379

Registered Office: Plot - C-44, Road No. 28, Wagle Industrial Estate, Thane - 400604, Maharashtra, India Email: rplcompliance1965@gmil.com ■ Website: www.rubpro.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

Quarter

ending 31.03.2021

161.45

101.18

101.18

101.18

101.51

40.88

2.47

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock

542.84

Year to dat

31st March

2021 (Audited)

0.88

-31.39

-31.39

542.84

-332.16

-0.58

# **Read Daily Active Times**

**Business** 

### **NOTICE**

NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity shares of Aarti Drugs Limited ("Company") have been misplaced and undersigned holders of the said equity shares have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for

Any person who has a claim in respect to these shares should lodge such claim with the Company at its Registered Office at Plot No 198, MIDC, Tarapur, Village Pamtermbhi, Dist. Palghar – 401 506 Maharashtra. Within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).

Name of the Shareholder(s)	Folio No.	Share Certificate No.	Distinctive No From To	No. of Share
1. Tejal Ujjwal Babre	000846	4037	376751	100
2. Ujjwal Arvind Babre			to 376850	
1. Tejal Ujjwal Babre	000846	26610	5416326 to	50
2. Ujjwal Arvind Babre			5416375	
1. Tejal Ujjwal Babre	000846	82277	13434670 to	50
2. Ujjwal Arvind Babre			134348191	
1. Tejal Ujjwal Babre	000845	4036	376651 to	100
2. Ujjwal Arvind Babre			376750	
1. Tejal Ujjwal Babre	000845	26609	5416276 to	50
2. Ujjwal Arvind Babre			5416325	
1. Tejal Ujjwal Babre	000845	82276	13434520 to	50
2. Ujjwal Arvind Babre			134346691	
Date: June 22, 2021				

# BEFORE THE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION FOR MAHARASHTRA AT MUMBAI

Old Secretariats Building, Extension Building, Ground Floor, Opp. Jehangir Arts Gallery, M.G. Road, Kalaghoda, Mumbai 400 032. Complaint No.2017/1047
Mrs. Kishori Chandrakant Choudhary, Thane......V/S

. Mr. Shekhar Hari Patil, Charai, Thane (W)-400601. Opponent 2. Mr. Anant V. Shetye, Thakkrpada Kalyan (W)-421301..... ...... Opponent 2 3. Mr. Vijay Dattatray Jadhay, Founder/Owner, M/s. Vaastu Visharad Enterprises. **Public Notice** 

TAKE NOTICE THAT the Complainant above named has/have filed uplaint No.17/1047, before the State Consumer Disputes Redressal unission Maharashtra at Mumbai.

The above mentioned Complaint was listed before the Commission for the hearing/submission. However as the notice by regular service was not served upon the Opponent No. 3 & 4, the Hon'ble Commission ordered to issue notice by substituted notice i.e., Publication of Notice in Newspaper.

Therefore Notice is given to the Opponent No. 3 & 4, that if you wish to contest the Complaint you are directed to appear in person or duly instructed pleader on 13/07/2021 at 10.30 a.m. Before the Commission.

TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date & time mentioned as above the Complaint may be decided in your absence. No further Notice will be given in relation thereto.

Place: Mumbai. Date: 17 June, 2021.

(Rs. In Lakhs except EPS)

yearended

31st March

2020 (Audited)

0.00

-21.95

-21.95

-21.95

542.84

-300.77

-0.40

-0.40

3 months

31st March

2020

0.00

-6.28

-6.28

542.84

0.00

-0.12

-0.12

Kamlesh Khokhan

Managing Director DIN: 00322223

Year to date Figures for

current period ended 31.03.2021

199.76

26.31

26.31

26.31

26 64

40.88

(13.34)

0.64

For and on behalf of the Board of Directors

For Shamrock Industrial Company Limit



Registrar State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra, Mumbai

# TARAPUR TRANSFORMERS LIMITED

Registered Add: S-105, Rajiv Gandhi Complex, Ekta Nagar, Kandivali (West) Mumbai- 400067

CIN: L99999MH1988PLC047303 NOTICE

Pursuant to regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Tarapur Transformers Limited will be held on Tuesday, 29th June 2021 at S-105, Rajiv Gandhi Complex, Ekta Nagar, Kandivali (West), Mumbai- 40006 at **01.00 p.m.** to consider and approve, interalia, the audited Financial Results for the Quarter and year ended on 31st March, 2021 and other ancillary matters. The Notice is also available on the website: <u>www.tarapurtransformers.com</u>, <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com.

By order of the Board of Directors For Tarapur Transformers Limited Sd/ Suresh More Date: 22/06/2021 Place: Mumbai Managing Director DIN: 06873425

Lost & Found I, Ushadevi Amrit Singh have lost my original share certificate Led fol.no.053 of 5 shares from 261 to 265 of shop (S-15), Pramukh Vijay Chs Ltd, Vijay Nagar Apartments, Marol Maroshi Road, Andheri East Mumbai 59.If found old contact 9167932364.

## **VEERHEALTH CARE LIMITED**

CIN: L65910MH1992PLC067632

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.

Website: www.veerhealthcare.net

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 30<sup>th</sup> June, 2021 at 5.00 P.M. at the Registered Office of the Company, inter alia, to consider and take on record, the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021.

The said information is also available on the company's website at www.veerhealthcare.net and also on the website of stock exchanges i.e. BSE-www.bseindia.com and MSEI-www.msei.in.

Place: Mumbai Dated: June 22, 2021 For Veerhealth Care Limited

Bhavin S. Shah **Managing Director** DIN: 03129574

## **PUBLIC NOTICE**

This is to inform to all concern that my Clients (1) MR. JETHO GURMUKHDAS TAHILIANI (2) MR. ARUN JETHO TAHILIANI (3) MRS. GURMUKHDAS TAHILIANI (2) MR. ARUN JETHO TAHILIANI (3) MRS. RACHNA SUBRAMANIAN d/o JETHO TAHILIANI are the only legal heirs of MRS. SONIA TAHILIANI who was owner and holding 50% rights, title and interest in the share capital of the society in respect of Flat premises being and situated at (1) Flat No.1101, 11th Floor, Viola Alba Nahar Amrit Shakti CHS Ltd., R2 Sector, Chandivali Farm Road, Off Saki Vihar Road, Powai, Andheri (E) Mumbai-400072 and that MRS. SONIA TAHILIANI died at Mumbai on 10-05-2007 and my Clients are the only legal heirs of the said deceased and that after her death her 50% share rights, title and interest devolved upon my clients (1) MR. JETHO GURMUKHDAS TAHILIANI (2) MR. ARUN JETHO TAHILIANI (3) MRS. RACHNA SUBRAMANIAN d/o JETHO TAHILIANI and they are entitled to get her 50% share and rights, title and interest transfer to their names in the records of the society in respect of the abovementioned flat premises. Any person having any claim, right, title, interest in or against the 50% share of the said deceased in the said flat by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, tenancy, lien, charges, trust are hereby required

possession, sale, gift, lease, tenancy, lien, charges, trust are hereby required to make the same known to the undersigned within 15 days from the date hereof, failing which the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter. The public at large is hereby informed to take the note of the same. Place: Mumbai

06-2021

ANSARI SHAKEEL

Advocate High Court

166/15, Nizamuddin Bldg., Opp. Unwala Compound, Pipe Rd.,
Kurla (W), Mumbai-70

## **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** OM SHRI VITTHAL RUKHMINI CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Kulgaon, Badlapur (E), Tal- Ambernath, Dist-Thane

has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 12/07/2021 at 12:00 p.m.

Respondents - 1) M/S. Audumber Construction Company Through Partners Shri. Suresh Vithal Gurav, 2) Shri. Kondiba Dhondiba Borade, 3) Shri. Mahadeo Waman Joshi and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written

say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com Description of the property-

Mauje:- Kulgaon, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane CTS No. Area

1316 (A) 600 Sq. Mtrs Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable

Market, Thane (W), Dist - Thane (SEAL) Pin Code :- 400 602, Tel :- 022 25331486. Date: 22/06/2021

Sd/etent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

## **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** MORESHWAR CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Gopal Krushna Nagar, Chakki Naka, Tisgaon, Kalyan

(E), Tal. Kalyan, Dist - Thane has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership

Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 12/07/2021 at 12:30 p.m. Respondents - M/S Om Builders And Developers Through Mr. Ekanath Jayram Gaikwad, Mrs. Rajubai Dinkar Mhatre, Mrs. Vachyala Baliram Kadu, Mrs. Savita Pandu Madhavi, Mrs. Indhu Govardhan Bhagat, Mrs. Roshani Dinesh Bhagat, Mrs. Ranjana Jayendra Patil, Mr. Sandip Ekanath Gaikwad, Mr. Gaurav Ekanath Gaikwad, Kumari Dipa Ekanth Gaikwad, Mrs. Reshma Naresh Pawar and those who have interest in

the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say

on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u>

Description of the propertyMauje:- Tisgaon, Tal-Kalyan, Dist-Thane

mauje Hisgaon, Tai-Kaiyan, Dist-Thane						
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area		
	70	1/4	_	1570 Sa Mtre		

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable

Market, Thane (W), Dist - Thane (SEAL) Pin Code :- 400 602, Tel :- 022 25331486. Date: 22/06/2021

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

# MASEN PRODUCTION PRIVATE LIMITED

Regd. Add: 903/904, Shivalik Tower, 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 400101. Email id:- aashimsen@hotmail.com CIN: U92412MH2010PTC206385

**NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES** The Following share certificates of the company have been reported lost/misplaced and the Respective Shareholders of the said certificates have requested the

company for issue of Duplicate Share Certificates. Notice is hereby given that the company will proceed to issue duplicate shar certificates to the below mentioned persons unless a valid objection is received

by the company within 15 days from the date of publication of this notice. No claims will be entertained by the company with respect to original share certificates subsequent to the issue of duplicate thereof.

Name of	LOHO	Certificate	DISTILICTIVE	Number			
Shareholder	no.	no.	From	То	of Shares		
ASHIM KUMAR MRINAL SEN	1	1	0001	9999	9999		
SHIKHARANI SEN	2	2	10000	10000	1		
Any Person who has/have a claim in respect of the said certificates should lodge							

is/her/their claim with all supporting documents with the company at its registered office situated at 903/904, Shivalik Tower, 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 400101, If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the company will proceed to issue duplicate share certificates to the person listed above and no further claim would be entertained from any other persons. For MASEN PRODUCTION PRIVATE LIMITED

Date:- 23/06/2021 (ASHIM KUMAR MRINAL SEN) Director

Place:- Mumbai

## **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** KULKARNI CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Kulkarni House, Survey No. 27, H.No. 5/2, Panchpakhadi, Thane (W)

has applied to this office under section 11 of Maharashtra nership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 15/07/2021 at 12:30 p.m.

Respondents - Mr. Uday Achyut Kulkarni, Mrs. Pooja Vilas Virkar, Mr. Dhananjay Uday Kulkarni, Jalgaon Janata Sahakari Bank Ltd., and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - <a href="mailto:ddr.tna@gmail.com">ddr.tna20@gmail.com</a>

Description of the property-Mauje:- Panchpakhadi, Dist-Thane

Hissa No.	Plot No.	Area
5/2	CTS No. 365, A/5-2,	320.24 Sq. Mtrs
		5/2 CTS No. 365,

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane

First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane (SEAL Pin Code :- 400 602, Tel :- 022 25331486. Date: 22/06/2021

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

## **COMFORT COMMOTRADE LIMITED**

CIN: L51311MH2007PLC175688 Regd Off.: A-301. Hetal Arch S.V.Road. Malad (West) Mumbai 400064. Phone No.: 022-6890-8500/08/09, Fax: 022-2889-2527, Email: <u>ipo-commotrade@comfortsecurities.co.in</u>; Website:<u>www.comfortcommotrade.com</u>

	EXTRACTS OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021										
	(Rs. In Lakhs)										
				Standalone				C	onsolidated	l	
SI.	Particulars	Q	uarter Ende	d	Year	Ended	G	uarter Ende	ed	Year Ended	
No.	Faiticulais	31.03.2021	31.12.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.12.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	2596.23	1013.06	958.80	8016.48	3558.43	2628.67	1013.18	939.21	8049.41	3636.12
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-502.49	1028.82	-76.72	1404.31	257.25	-505.51	1027.12	-84.50	1392.98	246.39
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-502.49	1028.82	-76.72	1404.31	257.25	-505.51	1027.12	-84.50	1392.98	246.39
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-478.17	1005.62	-43.15	1193.71	171.70	-481.19	1003.92	-50.94	1182.38	160.83
5	Total Comprehensive Income for the period after tax	-478.17	1005.62	-43.15	1193.71	171.70	-481.19	1003.92	-50.94	1182.38	160.83
6	Equity Share Capital	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	0.00	0.00	0.00	1641.29	447.58	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic & Diluted	*-4.77	*10.04	*-0.43	11.91	1.71	*-4.80	*10.02	*-0.51	11.80	1.61

The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year end Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year end Financial Results are available on the Stock Exchange Websites www.bseindia.com and also on the Company's website at  $\ \underline{\text{www.comfortcommotrade.com}}$ 

> ANKUR AGRAWAL DIN: 06408167

## (210.65)(210.65)

(Amount in Lakhs)

Corresponding 3 months ended in

the previous yea 31.03.2020

32.57

(210.65)

(213.98)

40.88

(39.98)

(5.15)

Place: Mumbai Date: June 21, 2021

For and on behalf of the Board of Directors or Comfort Commotrade Limited

Place: Mumbai Date: 21st June, 2021

Exchange website www.bseindia.com and the Company's website www.rubpro.com

Jagmeet Singh Sabharwal Director DIN:00270607

of The Rubber Products Limited

जी-२० देशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या

परिषदेत -संजय धोत्रे



समाचार) लिथियम-आयन मटेरियलवरील इलेक्ट्रोड्सना बॅटरीच्या कार्बन कोटिंग करण्याचे तंत्रज्ञान र-वर-त संशोधकांनी विकसित मेटल कोटिंग आहे. हे संरक्षक कार्बन कार्बन कोटिंग असलेले आव्हानात्मक इलेक्ट्रोड्स वापरून तयार करण्यात आलेल्या लिथियम आयन बॅटरीचे प्रक्रियेदरम्यात आयुर्मान दुप्पट होईल टप्प्यात तो असा अंदाज आहे. विजेवर आवश्यक असते समस्येवर चाणाऱ्या वाहनांसाठी लिथियम-आयन करण्यासाठी. बॅटरी मात वापरण्यात येतात. परंतु इंटरनॅशनल अडव्हान्स्ड

इंधनांवर

विजेवर

वाहनांचा

वादवण्यासाठी

केली गेला यावर त्या

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

Kripashankar Ramniranjan Singh ... अर्जदार

येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकर्श

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी

त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या

तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील

पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या

कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही

असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमाक : ACC / X / 1006 / 2021

Hind Rashtra Organization ... बाबत.

Mr. Arvind Shamrao Savarkar ... अर्जदार.

येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

(अक्षरी रूपये एक हजार केवळ)

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जगम मिळकत : रोख रु. १०००/-

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

सार्वजनिक न्यासाचे नाव :

करणार आहेत:-

मालकीची आहे काय ?

२२/०६/२०२१ रोजी दिली.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त

सही/-

अधीक्षक (न्याय शाखा)

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

२१/०६/२०२१ रोजी दिली.

शिक्का

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जगम मिळकत : रोख रु. १०००/-

ब) स्थावर मिळकत : लागू नाही

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्या

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम

(अक्षरी एक हजार रूपये केवळ)

अर्ज क्रमाक : ACC / X / 1004 / 2021

सार्वजनिक न्यासाचे नाव :

Parishram Yog ... बाबत

मालकीची आहे काय?

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी,

वाहनांच्या

पेट्रोलियम

चालणाऱ्या

चालणाऱ्या

तुलनेत

वापर

विजेवरील वाहनांच प्रतिमैल खर्च कमी संर-थेने ट्रान्झिशन होण्यासाठी त्या वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या आयुर्मानात वाढ करणे आवश्यक आहे. विद्युतउर्जेवर चालणाऱ्या ही वाहनांचा प्रति मैल वेग व माइलेज लिथियम आयन बॅटरीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून करण्यासाठी असते. ही कार्यक्षमता ८०% ने कमी होण्यापूर्वी ती बॅटरी किती वेळा चार्ज

अवलंबून असते. अक्टिव कोटिंग हा लिथियम-आयन बॅटरीचे आयुष्य वाढवतो. परंतू लिथियम ऑक्साईडवर करणे असते. कारण लिथियम मेटल ऑक्साईड पदार्थावरील एकाच चढवणे

सेंटर फॉर अँड मेटलर्जी विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त लिथियम मेटल ठउख मधील संशोधकांनी प्रयोगशाळेतील मोठ्या करण्यात कारणता दाखवेल अशी आशा व्यक्त केली आहे.

# मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवणाऱ्याला पुण्यातून अटक

मुंबई, दि.२२ जून, (हिंदुरथान समाचार) : मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा मेल करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शैलेश शिंदे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले. मंत्रालयातून माहिती मिळताच पुणे पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्या विरोधात मुंबईत मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील हाचिंग्स शाळेने त्यांच्या मुलाचे एका वर्षाचे नुकरंगन केले. याप्रकरणी वारंवार तकार करूनही शिक्षण विभागाने लक्ष न दिल्याने शैलेश यांनी तो ईमेल पाठविला असल्याचे सांगण्यात येत आहे.

## प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री धोत्रे २२ जून मंगळवार रोजी होणाऱ्या जी-२० गटसदस्य शिक्षणमंत्र्यांच्या

परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व

करणार आहेत. ते जी-२०

(हिंदुर-थान

दिल्ली, दि.२१ गटसदस्य देशांच्या शिक्षण आणि रोजगार तसेच श्रम बैठकीलासुद्धा मंत्र्यांच्या उपस्थित राहतील.या दोन्ही बैठका संयुक्तरीत्या इटलीच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या आहेत. या बैठकीत प्रणाली मार्फत सहभागी होणार आहे.

# **Ganga Papers India Limited**

CIN: L21012MH1985PTC035575 Regd. Office:-241, Village Bebedohal Tal. Maval, Pune, MH-410506 Email: compliance.gpil@gmail.com Website: www.gangapapers.in NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 29th June, 2021, at the registered office of the Company, amongs other businesses to consider and approv audited financial results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021. Investors may also refer Company's website www.gangapapers.in and the website of the stock exchange www.bseindia.com for furthe details. For Ganga Papers India Ltd

Sandeep Kanoria

Managing Directo (DIN: 00084506) Date: 22.06.2021

जाहीर नोटीस क्र.बी/४०१, क्षेत्र ४६५ चौफूट म्हणजेच ४३.२० चौमी कारपेट, चौथा मजला, बी-विंग, बि. नं.आय, कोनार्क रेसिडेन्सी, मधुबन टाऊनशिप, एव्हरशाईन मेन गेट समोर, मौजे गोखिवरे, ता वसई, जि पालघर-४०१२०८ हि मेळकत मयर भरत जागानी यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीचा होती. मयर भरत जागानी हे दि. १२/१२/२०१२ रोजी मयत झाले. त्यांच्या पश्चात लक्ष्मी मयर जागानी (पत्नी), प्राची मयर जागानी व जिल मयर . गानी (मुली) हे त्यांचे वालीवारस आहेत. त्या नंतर बिल्डरने वारसाहक्काची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदरची सदनिका लक्ष्मी मयुर जागानी यांच्या नावे हस्तांतरित केली आहे. सदरची मिळकत लक्ष्मी मयर जागानी यांनी प्राची मयर जागानी व जिल मयर जागानी यांच्या संमतीने आमचे अशील पियुष नरेंद्र दवे व कोमल पियुष दवे उर्फ कोमल अमरीतलाल जैन यांना विकत

-याचे ठरविले आहे. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा सदरच्या हस्तांतर संदर्भात हरकत अथवा सदर मिळकती संदर्भात विक्री, गणवट. बक्षिसपत्र. दान. दावा. भाडेपदा. वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांचे आत लेखी कागदोपत्री ाव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. नलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्त ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२, पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही सल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडन दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद

ता. २२/०६/२०२१

अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो

एसके इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेड तीआयएन:एल१८१०९एमएच२०१८पीएलसी३१४१४<sup>.</sup> नोंदणीकृत कार्यालय: ७८, तळमजला, ए२, गाह ॲण्ड नाहर इंडस्टीयल इस्टेट, सिताराम जाध मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. वेबसाईट:www.skinternational.in

**सूचना** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज क्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) सार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च . १०२१ रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता व वित्तीय वर्षाकरिता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-७८ तळमजला, ए२, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल इस्टेट, येथे **मंगळवार, २९ जून, २०२१ रोजी** दु.४.००वा. **एसके** इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाची

सदर बोर्ड मिटींगची सूचना कंपनीच्या vww.skinternational.in आणि बीएसई लिमिटेडच्य बसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित एसके इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेडकरित पुर्ती एस. सध ठिकाण : मुंबई डीआयएन:०८२२८२८५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the original Agreement dated 07/05/1992 executed between okhandwala Construction Industries Ltd., and Mrs. P. Aruna Rao & Mr. P. Manohar Rao in respect of Flat No.512, Bldg.No.9, Anita Bldg.No.9 CHS Ltd. Lokhandwala Township, Akurli Boad, Kandivli(E), Mumbai 400 101 is lost/misplaced and the same is not in the possession of the presen owners Mrs. P. Aruna Rao & Mr. P. Manohar Rao Any other person/s having any claim whatsoeve in to or on the above said document/property should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such

Dated on this 23rd day of June 2021 at Mumba LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT SHANTI NIWAS CHS LTD. BLDG.NO. PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 10 Cell: 9892276126/9619115212/981950241

ଟ CSB Bank

# सीएसबी बँक लिमिटेड (उल्हासनगर शाखा)

दुकान क्र.६ व ७, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स, लालचक्की, उल्हासनगर-४२१००४. दर.क्र.:०२५१-२५८०२२४/९०७२६०१३४७

# सुवर्ण लिलाव सूचना

सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड), उल्हासनगर शाखा यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सुवर्ण दागिन्यांच्या तारणासमोर सुवर्ण कर्ज मंजूर केले आहे. त्यांना सदर सचना देण्यात येवन संपूर्ण रक्कम तसेच व्याज व शल्क भरणा करण्यास कळविले होते. परंत त्यांनी सेंबंधित खात्यातील उर्वेरित थकबाकी रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे, आम्ही जाही लिलावात सुवर्ण दागिन्यांच्या विक्रीद्वारे रक्कम वसुल करण्याचे निश्चित केले आहे आणि जर लिलवातूर आवश्यक रक्कम उपलब्ध न झाल्यास बँकेद्वारा खासगी व्यवहार/कंत्राटाद्वारे विक्री प्रक्रिया करेल

अ.क्र.	नाव	नविन शिल्लक	सुवर्ण निष्वळ वजन (ग्रॅम)
१	सोनु गुरबक्षानी	८४८४८५	२१५.४४
2	सोनु गुरबक्षानी	८१४४०४	२०४.४१
3	घना गुरबक्षानी	११२७७४४	२८७.०३
٧	कविता थोरात	१९७०२०	४९.१८

व ७, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स, लालचकी, उल्हासनगर-४२१००४ येथील जागेत दिनांक ३०.०६.२०२१ रोजी संचालित केला जाईल. इच्छुक पक्षकारांनी वर नमुद केलेल्या पत्त्यावर शाखा व्यवस्थापकाकडे संपर्क करावा. लिलावात सहभागी होऊ इच्छिनाऱ्या सहभागीदारांनी लिलावाच्या तारखेला पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वैध ओळख पुरावा आणि निवास पुराव

दिनांक: २२.०६.२०२१

दिनांक: २२.०६.२०२१

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी ठाणे (प.)–४००६०४, महाराष्ट्र. **दूर.:**०२२–२५८३३२०५, **सीआयएन:**एल९३००

## बोर्ड मिटिंगची सूचना

स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाहीकरित कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच मंडळाच्या अनुमतीने इतर विषय ग्रकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **मंगळवार, २९ जून, २०२१** रोजी द्.३.००वा. कंपनीच्या संचालव

सदर सूचना कंपनीच्या http://www.scandent.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http:/ www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> रकॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेडकरित सही/

शितल मुसळे कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public at large that my Client Lakhamshi Jethabhai Pasad is the owner of Said movable property. He hereby Intend to sale id property to Sachin Gopikishan Bagdi. My Client has purchased shop from

inodkumar Lalji Nandu on 31st July 1988 had hare certi, no. 23 of read, society No. BOM/ HSG/15/67 of 84/85. Same was Purchased On 10th August 1985 from Dipti Builder, Anmol esses, Shop No.1(3), Fonesca House, Sokhle Rd, North Dadar, Mum-28. Originals re Misplaced and Police Complain and affidavit of the same is with my cllient Any/ All person/s and/ or Financia

stitution/s having, claiming any right, title, nefit and/ or interest whatsoever in respect of the below mentioned shop, by way of sale. xchange, mortgage, charge, gift, trust, ossession, inheritance, lien, easement, quest or otherwise howsoever, is/ are ereby required to make the same known in riting, along with notarized true copies of all locuments in support of the claim to Advocate HANDRASHEKHAR KANOJIA Shop No. The Great Indira Nagar, Marol Pipe Line, A. K Rd., Nr. Siddhivinayak Mandir Andheri (East), Mum- 59. Mobile: 8976973370, 9022223370 within a period of 14 days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/ or interest if any, considered to have been waived and/ or

SCHEDULE OF THE PROPERTY LL THAT **Shop No. 7**, Gr. Flr. admeasur 45 Carpet. Andheri Trupti Co-Op. Hsg. Soc. td., Kanhoji Angre Rd., Koldongri Lane 2, Sahar Rd., Andheri (E), Mumbai 69. The said plot of land being lying and situated at Village /ilenarle Taluka Andheri, bearing CTS No. 98. r thereabouts in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban District. Sd/- Ad. Chandrashekhar Kanojia

Place: Mumbai. Dt: 23-06-21

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मिली को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, दुकान क्र.१बी, टी.एच. कटारिया रोड, अंतिम प्लॉट क्र.३०, टीपीएस २, माहिम (प.), मुंबई-४०००१६ चे मे. गोवा पोर्तुगिजा रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे वितरीत रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सकरिता अनक्रमांक १८१ ते १८५ (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.२९ हे हरवले/गहाळ झाले आहेत आणि द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सदर सोसायटीकडे मे. गोवा पोर्तुगिजा रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी अर्ज केला आहे

सोसायटीने दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी लेखी स्वरुपात सदर जाहीर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. सदर कालावधीत दावा*।* आक्षेप प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणत्र वेतरणास सोसायटी मुक्त असेल.

सही/-

मिली को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, माहिम मुख्य टपाल कार्यालया समोर, टी.एच. कटारिया रोड, माहिम (प.), मुंबई-४०००१६. ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०६.२०२१

# राजच वाचा

## जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येते की. माझे अशिल मे **रेट्रोफिट इंडिया** हे खालील अनुसुचीत त्रविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक असून जी त्यांनी दिनांक २० मार्च, २०१८ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसार श्रीमती एमी एम. जैन व श्री. चिंतामणी सी. जैन यांच्याकडून खरेदी केली होती, त्यांच्याकडून

- श्री गणेश इंडस्ट्रीयल इस्टेट आणि मे कांती प्लास्टीक इंडस्टीज यांच्या दरम्यान झालेला सन १९७७ रोजीचा मुळ
- श्री. सोहनराज एस. बोहरा व श्रीमती रश्मी एम, जैन व श्री, चिंतामणी सी, जैन यांच्या दरम्यान झालेला दिनांक ५ जून, २००३ रोजीचा मूळ विक्री करारनामा.

सेच अनुसुचीत मालमत्तेसंदर्भातील मुद्रांक व गवत्या इत्यादीसह हरवले व गहाळ झाले आहे जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा सदर मळ दस्तावेजावर किंवा भागावर मालकीत्व, तारण, अधिकार मालकी हक्क, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही टावा अधिकार हक्क हित लाभ इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्री. रोहन जे. चोथानी. वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे.

अन्यथा असे दावे असल्यास ते सोइन दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहा

## मालमत्तेची अनुसुची

गाळा क्र.१९, क्षेत्रफळ ४२५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, नंद प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, गणेश इंडस्ट्रीयल इस्टेट, दिंडोशी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, जमीन सीटीएस क्र.६७/ए, गाव दिंडोशी तालुका बोरिवली, मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

> (रोहन जे. चोथानी वकील

ठिकाण: मुंबई, दिनांक: २२.०६.२०२१

## **VEERHEALTH CARE LIMITED**

CIN: L65910MH1992PLC067632 Registered Office: 629-A. Gazdar House. 1st Floor. Near Kalbadevi Post

Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644 Email: info@veerhealthcare.net

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 30th June 2021 at 5 00 PM at the Registered Office of the Company inter alia, to consider and take on record, the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021.

The said information is also available on the company's website at www.veerhealthcare.net and also on the website of stock exchanges i.e. BSE-www.bseindia.com and MSEI-www.msei.in.

Place: Mumbai Dated: June 22, 2021

For Veerhealth Care Limited Bhavin S. Shah **Managing Director** DIN: 03129574

## **VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED**

Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 30th June, 2021 at 3.00 P.M. at the Registered Office of the Company, inter alia, to consider and take on record, the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup>March, 2021.

For Veer Energy & Infrastructure Limited

Yogesh M. Shah

लीडों टी कंपनी लिमिटेड सीआवएन: एत०११३२डब्लुबी१९८३पीएतसी०३६२०४ नॉदणीकृत कार्यात्वय: सर आर.एन.एम. हाऊस, ३रा मजला, ३बी, तात बाझार स्ट्रीट, कोलकाता-७००००१. द्रर.:(०१३) २२३०६६८६; ई-मेत:ledoteaco@gmail.com, वेबसाईट:www.ledoteaco.com

## भागधारकांना सूचना

हायनान्शियल एक्सप्रेस (सर्व भारतीय आवृत्त्या) मध्ये दिनांक ०४.०३.२०२१, १३.०३.२०२१ व २४.०३.२०२ रोजी प्रकाशित आमच्या पुर्वीच्या जाहिराती दिनांक ०३.०३.२०२१, १२.०३.२०२१ व २३.०३.२०२१ संदर्भात सदर जाहिरात पुढे वाचावी. लीडो टी कंपनी लिमिटेडच्या (कंपनी) भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या एकमेव स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडमधुन त्यांचे समभाग असुचिबद्ध करण्याच्या प्रकरणात कंपनी आहे आणि त्यांनी भारतीय रोखे व विनिमय मंडळ (समभागांचे अस्चिबद्धता) अधिनियम, २००९ (पूर्वीचे सेबी अस्चिबद्धता अधिनियम) च्या नियम २७(३)(डी) च्या पुर्ततेनुसार भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याकडून सेबीचे आदेश क्र.डब्ल्युटीएम/एसएन/सीएफडी-डीसीआर३/२६/२०२०-२१ दिनांक २४.०५.२०२१ (सेबी आदेश) नुसार पुर्वीचे सेबी असुचिबद्धता अधिनियमाचे नियम २५(ए) अन्वये आवश्यक शिथीलता प्राप्त केली आहे जे

असुचिबद्धता प्रस्तावाची प्रक्रियाकरिता आवश्यक पुर्तता सुरू आहे आणि बीएसई लिमिटेडकडून मान्यत स्विकृती झाल्यावर कंपनीचे सार्वजनिक भागधारकांना प्रस्ताव पत्र वितरीत केले जाईल. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी निकास संधी उपलब्ध करून घेण्यासाठी असुचिबद्धता प्रस्तावात सहभागी व्हावे प्रस्ताव पत्रामार्फत पुढील तपशील दैनंदिन कामकाजानुसार दिले जाईल. सदर सेबी आदेश सेबीच्य www.sebi.gov.in आणि कंपनीच्या www.ledotea.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

निर्मित लोहिआ

प्रवर्तक संचाल डीआयएन:०३५९१९३

# CIN: L65990MH1980PLC023334

Registered Office: 629-A. Gazdar House. 1st Floor. Near Kalbadevi Post

Website: www.veerenergy.net Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing

The said information is also available on the company's website at www.veerenergy.net and also on the BSE website www.bseindia.com.

Dated: June 22, 2021

**Managing Director** DIN: 00169189

-त्यातील अटींवर अवलंबून आहे.

लीडो टी कंपनी लिमिटेडकरित

# नवी दिल्ली, दि. २२ विद्युत बॅटरीचे आयुर्मान

रिसर्च पावडर न्यू मटेरियल ही भारत सरकारच्या विज्ञान आणि ऑक्साईड प्रक्रियेदरम्यान एकाच टप्प्यात कार्बन कोटिंग करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. विकसित पद्धत आर्थिक दुष्ट्या परवडण्याजोगी आल्यास अधिक परिणाम

PUBLIC NOTICE ISHAL GAUTAM KAMBLE who is the owne of Flat No. 03, Ground Floor, B wing, JAV MANISHA CO-OP. HSG. SOC. LTD., Sai Baba Nagar, Navghar Road, Bhayander (E), Dist-Thane-401105 and now he is selling the above said flat to any interested Purchaser or Buyer M/S. MAKCON ENTERPRISE had sold the aid Flat to MR. GAUTAM KASHIRAN Said Flat to MK. GAUTAM KASHIRAM KAMBLE by Agreement for sale dated 02.08.1997. MR. GAUTAM KASHIRAM KAMBLE expired on 06.04.2010 at Mumbol After the death of the deceased he has left behind 1. MRS. MANISHA GAUTAM KAMBLE wife) 2. MR. CHETAN GAUTAM KAMBLE Son), 3. MRS. SAEE SAMEEF GAUTAM KAMBLE to transfer the said flat in GAUTAW NAMBLE to dather the said list in his name. Thereafter, The society has transferred the same in Share Certificate bearing No. 23, distinctive nos. from 111 to 115. If any person has any objection against my client over sale of the above said property or progradinal parts of the above property. egarding legal heirs of the above property hrough claim of sale, transfer, heirship nortgage, lease, title, interest etc. then sucl should raise her/his/their claims o bjection through written documents along with roofs thereof to undersigned within 14 days rom the date of publication of this dvertisement/notice. After 14 days no claim

(SORI), 3. MRS. SAEE SAMEEK KASARDEKAR (Daughter), 4. MRS. POONAM SUNIL PAWAR (Daughter) 5. MR. VISHAL GAUTAM KAMBLE (Son) as his legal heirs and by way of Release Deed dated 27.04.2021 they have released their rights, title, shares and interest in the said flat in favour of MR. VISHAL GAUTAM KAMBLE to trapper the said flat in shall be considered and then my client wi roceed further for Sale/transfer of property i he name of any interested Purchaser or Buye Date: 23/06/2021 R.L. Mishra
Advocate, High Court, Mumba
Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railway

Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near F Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

दक्षिणेस

# OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED

	CIN. LUT IZUMIT	1334F LC07	1214							
S	Statement of Audited Financial Results for the Quarter & Year Ended March 31, 2021									
				(Amo	ount in INR					
		Quarte	r Ended	Year I	Ended					
	Particulars	31/03/2021 (Audited)	31/03/2020 (Audited)	31/03/2021 (Audited)	31/03/202 (Audited)					
1	Total Income from operations	746,029	1,388,717	1,904,388	2,267,828					
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	80,929	902,384	116,506	98,495					
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	80,929	902,384	116,506	98,495					
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	56,929	877,584	87,206	73,725					
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	56,629	877,584	87,206	73,725					
6	Equity Share Capital	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000					
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year	-		2,996,104	2,908,898					
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operation)									
	1. Basic:	0.11	1.76	0.17	0.15					
	2. Diluted:	0.11	1.76	0.17	0.15					

www.bseindia.com and also the Company's Website http://www.omegainteractive.net/

Place: Mumbai

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभार क्र. १ भाईंदर (प), क्षेत्रातील राई-मुर्थे विभागातील झोन क्र. आर ०२ मा.क्र. आर०२००१६३९९००० खालील १ असून (पत्ता) राईगांव, भाईंदर पश्चिम, या घरास सन २०२०-२१ मध्ये श्री. प्रमोद श्रीधर पाटील या नावाची नोंद महानगरपालिका दफ्तरी नोंद आहे. तरी वारस भाऊ या नात्याने श्री. हरेश श्रीधर पाटील यांनी दि. १६/०४/२०२१ रोजी लेखी अर्ज करुन मालमत्ता हस्तांतरणाबाबत मागणी केलेली आहे. "**मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम** १९४९ **चे अधिसुचितील प्रकरण ८ मधील कलम** १(२)" नुसार नावात बदल करणेबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दीदेण्यात येत आहे.

सदर मिळकती बाबतचे वर्णन खालील प्रमाणे आहे. श्री चंद्रकांत पाटील यांचे घर श्री चंद्रकांत दा. पाटील यांचे घर

श्री मोरेंश्वर पाटील यांचे घर वरील मालमत्तेवरील भोगवटा धारकाची नावे कमी करणेबाबतकृणाचाही काही तक्रार व

श्री भानुदास पाटील यांचे घर

हरकत घ्यावयाची झाल्यास १४ दिवसांचे आत देण्यात घ्यावी

**Shamrock Industrial Company Limited** Regd off: No. 83-E,Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 E-mail Id - shamrockfin@gmail.com, website: www.shamrockindustrial.wordpress.com CIN: L24239MH1991PLC062298 I Tel. No.: 022 40778884 - 60 Fax No.: 022 24983300 EXTRACT OF ANNUAL AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

31\$7	(Rs. In Lakhs except EPS)			
BSE	CODE: 531370	0		
Particulars	Quarter Ended 31st March 2021 (Audited)	Year to date ended 31st March 2021 (Audited)	Corrosponding 3 months ended 31st March 2020 (Audited)	Corrosponding year ended on 31st March 2020 (Audited)
Total income from operations & other revenue	0.88	0.88	0.00	0.00
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	-17.62	-31.39	-6.28	-21.95
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	-17.62	-31.39	-6.28	-21.95
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	-17.62	-31.39	-6.28	-21.95
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00
Equity Share Capital	542.84	542 <u>.</u> 84	542.84	542.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0.00	-332.16	0.00	-300.77
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic:	-0.32	-0.58	-0.12	-0.40
Diluted:	-0.32	-0.58	-0.12	-0.40

Note: The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2021 have been reviewed

by Auditors, Audit Committee in their meeting held on 22nd June, 2021 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 22nd June, 2021. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com)

and on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com). For Shamrock Industrial Company Lim

Kamlesh Khokhan Managing Director DIN: 00322223

८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

चौकशीची जाहीर नोटीस


सार्वजनिक न्यासाचे नाव :

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

## मालकीची आहे काय ? अ) जगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ)

घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २२/०६/२०२१ रोजी दिली.



# नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : ACC / X / 1527 / 2021

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

ब) स्थावर मिळकत : काही नाही सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त

अधीक्षक (न्याय शाखा), शिक्का

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annualy Financial Results are available on the Stock Exchange websites

For Omega Interactive Technologies Limited Krishan Kumar Rathi Managing Director DIN: 00156061

# जाहिर सूचना

माझे अशिल **श्री . सुहास गंगाराम भराडी**, यांनी दिलेल्या महीतीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत श्री . चंदुलाल बरसाती धोबी यांना वितरण झालेले मूळ अलॉटमेंट लेटर हे माझ्या अशिलाच्या हातुन हरवले / गहाळ झाले आहे यावावतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २२ जुन २०२१ रोजी नोंदवली आहे तकार क्र. ३०६५/२०२१

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल सापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचार्ह कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दाव अधिकार असल्यास त्यांनी त्यावावत मला लेखी पराव्यासह ही नोटिस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसांच्या आत मला कार्यालय ៖ ६१२/वी-२० अनिता सोसायटी, सेक्टर-६, रोड आरएससी ५२, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ या पत्यावर कळवावे अन्यथा तर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास ते सोडून दिला आहे असे समजण्यात येईल याची

<u>मिळकतीचा तपशिल</u> रूम नं . बी-१४, चारकोप (१) हिंदू फ्रेंडस् सह गृह . संस्था मर्या ., प्लॉट नं . ५४२, सेक्टर ५ रोड आरएससी-५५, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई- ४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ भी बिल्ट अप, गांव ह कांदिवली, तालुका **ः बोरीवली, मुंबई** उपनगर जिल्हा .

स्थान : मुंबई श्री. नितेश दि. आचरेकर

विकल है

दिनांक: २३.०६.२०२१

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MRS. TARULATA NAVINCHANDRA SHAH & MR. NAVINCHANDRA T. SHAH are the owners of the property, more articularly described in the Schedule of the propert particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, purchased from Mr. JAYESH RAMNIKLAL SHAH vide Agreement dated 4/03/1993. That Share Certificate dated 17/01/1993 issued by Zalawad Sabha Co-Op. Hsg. Soc. Ltd. Stand in the name of Mr. JAYESH R. SHAH holding hares of Rs 50 each numbered from 111 to 115 bearing Certificate no. 23. That all the Original ocument of the Said Property executed before greenent dated 14/03/1993 was lost and was not ound after due search and investigation. Whereas ne Agreement dated 14/03/1993 executed by itered between MR. JAYESH RAMNIKLAL SHAI entered between MR. JAYESH RAMMIKLAL SHAH and MRS. TARULATA NAVINCHANDRA SHAH & MR. NAVINCHANDRA T. SHAH in respect of the roperty, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, is in cossession of MRS. TARULATA NAVINCHANDRA ossession of Miks. TAROLATA NAVINGHANDRA SHAH & MR. NAVINCHANDRAT. SHAH. All persons laiming an interest in the said property or any part ereof by way of sale, gift, lease, inheritance exchange, mortgage, charge, lien, trust, possession sement, attachment or otherwise are hereby quired to make the same known to the undersigned the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW RM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that MRS. TARULATA NAVINCHANDRASHAH & MR. NAVINCHANDRAT. SHAH is the true and lawful owner and is sufficiently ntitled in respect of the said property, more articularly described in the Schedule of the proper retreating described in the scribed of the property deferenced mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as

vaived in respect of the Scheduled Property. Schedule of the Property Flat No. 47, Building no. B, Zalawad Sabha Co-Op. Hsg. Soc. Ltd. Bearing Regn. No. TNA (VSI)/HSG (TC)//3919/90-91 situated at Achole Road, Opp. Majithia Nagar, Nalasopara West, Vasai, Thane

MUMBAI LAW FIRM: MRS. AALAYA A. KHAN Advocate High Court, Mumbai, Date:23/06/2021 / Place: Thane

अ.क्र.	नाव	नविन शिल्लक	सुवर्ण निव्वळ वजन (ग्रॅम)
१	सोनु गुरबक्षानी	८४८४८५	२१५.४४
2	सोनु गुरबक्षानी	<b>८१४४०४</b>	२०४.४१
ş	घना गुरबक्षानी	११२७७४४	२८७.०३
8	कविता थोरात	१९७०२०	४९.१८
सटर जि	बाव सीएसनी बँक विधियेट (	पर्वीची टी कॅशनिक वि	मेरीयन बँक निमित्रेर) रकान क

ठिकाण: उल्हासनगर

ब) स्थावर मिळकत : लागू नाही सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक

अधीक्षक (न्याय शाखा), शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

## नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बहन्मुबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

Place: Mumbai Date: 22.06.2021

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमाक : ACC / X / 1023 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Rukmanidevi Banwarilal Singhania Charitable Trust ... बाबत.

मुंबई-४०००१८

८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी,

Sunil Banwarilal Singhania ... अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जगम मिळकत : रोख रु. ११०००/- (Cash)

मालकीची आहे काय?

(अक्षरी रूपये अकरा हजार केवळ) ब) स्थावर मिळकत : निरक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त

महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

२२/०६/२०२१ रोजी दिली. अधीक्षक (न्याय शाखा), शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

श्री गणनायक गणेश धर्मादाय न्यास मुंबई ... बाबत. सुरेश राजाराम बेरी... अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** 

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,